

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान
इचलकरंजी शहराच्या पाणी पुरवठा
प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : अमृत-२०१६/प्र.क्र.१४५(८)/नवि-३३

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक : १९ एप्रिल, २०१७

वाचा:

१. शासन निर्णय, नगर विकास विभाग क्र.अमृत-२०१५/प्र.क्र.१९७(३)/नवि-३३, दिनांक १३ ऑक्टोबर, २०१५
२. समक्रमांकित शासन निर्णय दिनांक २३ जून, २०१६
३. समक्रमांकित शासन शुध्दीपत्रक दिनांक २३ जून, २०१६

प्रस्तावना :-

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयान्वये इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. तथापि, डी.आय. (K-७) पाईपच्या दरामध्ये झालेल्या वाढीमुळे प्रकल्पाच्या किंमतीमध्ये झालेली वाढ विचारात घेऊन सदर प्रकल्पास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या मंजूर आराखड्यातील इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेल्या डी.आय. (K-७) पाईपच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढीच्या अनुषंगाने राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीकडून तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या मान्यतेच्या अनुषंगाने सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद क्र.२ मधील इचलकरंजी शहर पाणीपुरवठा प्रकल्पातील उपांगांच्या किंमतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.

| Sr. No. | Name of Sub Works | Amount in Rs. |
|---------|--|---------------|
| 1 | Working survey | 10,00,000 |
| 2 | Head Works | |
| | a. Intake well (4.00M dia x 15.6 M Ht) | 37,90,200 |
| | b. Connecting Pipe (1100 MM dia DI K-9 Twin Pipes L = 15 + 15 = 30 M) | 77,36,400 |
| | c. Inspection well (4.00M dia x 15.6 M Ht) | 29,91,600 |
| | d. Cofferdam | 73,43,100 |
| | e. Jack well (J.W. - 10M Dia Twin & 22M in depth) | 2,30,88,600 |
| | f. Pump house over Twin Jack well P.H.-29M x 15 M x 12M Ht | 1,35,87,800 |

| | | |
|---------------------------------------|--|---------------------------------------|
| | g. Power house (20.20 x 25.80 x 5.00M Ht) | 32,16,500 |
| | h. Approach bridge (2.00m Wide) | 1,05,46,400 |
| 3 | Raw Water Pumping Machinery (800 BHP V.T. Pumps, discharging cap. 1456000 LPH for Head 108M-Total 5 Nos. 3+2 Nos. with Express Feeder) | 10,12,96,200 |
| 4 | Raw Water Rising Main (1200MM dia D.I. K-9 Pipes - L=9000M) | 23,19,98,400 |
| 5 | a. Road crossing of RWRM by pushing method at two locations. | 68,60,000 |
| | b. Railway crossing of RWRM by pushing method | 38,25,000 |
| 6 | Break Pressure Tank (Cap-7.50 lakh liters) | 33,20,500 |
| 7 | Raw Water Gravity Main (1000MM dia D.I. L=10500Km) | 27,23,30,600 |
| 8 | Miscellaneous Works Wire Fencing, Approach Road, Trial Run of the Scheme etc. | 1,01,10,100 |
| TOTAL NET COST | | 70,30,41,400 |
| Say Rs. | | 70.30 Cr. |
| प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी | | कार्यादेश दिल्यापासून १८ महिने |

०२. इचलकरंजी शहर पाणी पुरवठा योजनेमध्ये झालेल्या सुधारणेनुसार सदर प्रकल्पाचा वित्तीय आकृतीबंध पुढीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आहे:-

| अ. क्र. | नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव | योजनेची मंजूर किंमत (डीपीआर नुसार) | केंद्र शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या ५०%) | राज्य शासनामार्फत अनुज्ञेय अनुदान (प्रकल्प किंमतीच्या २५%) | नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा सहभाग (प्रकल्प किंमतीच्या २५%) |
|---------|-------------------------------------|------------------------------------|---|--|--|
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
| १ | इचलकरंजी नगरपरिषद | रु. ७०.३० कोटी | रु. ३५.१५ कोटी | रु. १७.५७५ कोटी | रु. १७.५७५ कोटी |

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०४१९१२२१२८९१२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(पां.जो.जाधव)
सहसचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा .मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा.मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांचे खाजगी सचिव.
३. मा.राज्यमंत्री नगरविकास विभाग यांचे खाजगी सचिव
४. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग यांचे स्वीय सहायक
५. अप्पर मुख्य सचिव,नियोजन विभाग यांचे स्वीय सहायक

६. प्रधान सचिव, पाणीपुरवठा विभाग यांचे स्वीय सहायक
७. प्रधान सचिव, नगरविकास विभाग (२) यांचे स्वीय सहायक
८. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
९. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई.
१०. विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे
११. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, मुंबई.
१२. जिल्हाधिकारी, कोल्हापूर
१३. जिल्हा प्रशासन अधिकारी, कोल्हापूर
१४. मुख्याधिकारी, इचलकरंजी नगरपरिषद, जि.कोल्हापूर
१५. निवडनस्ती, नवि-३३.